

इ

इन् 1) घृत्तीचैतत्कटाक्षितैः (कट = कटान) BHĀG. P. 10, 32, 6. ईक्षति 38, 18. ईक्षता (देवसेन) VARĀH. BRH. S. 31, 1. 95, 30. pass.: (तया) निजमैत्रि मन्दमनिशं निशितैः क्रशितं शरीरमशरीरैः wurde angesehen —, betrachtet Çiç. 9, 61. Auch vom aspectus planetarum VARĀH. BRH. S. 21, 31. ईक्षित n. Blick Ind. St. 5, 370. VARĀH. BRH. S. 86, 6. — 2) act.: यदेवेदं शस्त्रं प्रागेक्षाम ÇĀṆKH. BR. 19, 10. — 3) जीवत्यनाद्यो ऽपि तदीक्षितो वने sogar ein Schutzloser im Walde bleibt am Leben, wenn (das Schicksal) nach ihm sieht (ihn hütet) Spr. 4496.

— अघि, es ist wohl die Lesart अपेक्षिते vorzuziehen; vgl. Spr. 3195.

— अघ 3) अनपेक्षमाणा पर्युत्सुकत्वम् RAGH. 3, 67. — 4) कुक्कचक्षितो लोकः सत्ये ऽप्यपामपेक्षते erwarten, vermuthen Spr. 3195. — 5) नियोगश्च नियोग्यमपेक्षते erheischt, setzt voraus SARVADARÇANAS. 125, 21. 134, 7. VE-
DĀNTAS. (Allah) No. 112. स्वभावसुन्दरं वस्तु न संस्कारमपेक्षते bedarf nicht des Schmuckes Spr. 3331. अपेक्षित so v. a. erforderlich SĀH. D. 314. — Vgl. निरपेक्षित.

— अघ 3) act. VARĀH. BRH. S. 74, 12. 104, 60. (राज्ञा) राजधर्मानवेक्षन्वै द्राक्ष्यषौर्नगमैः सह R. 7, 59, 4, 2. — Vgl. इरवेक्षित.

— न्यत्र erwägen: हेतुमद्द्रष्टव्यं च कालापेक्षी न्यवेक्ष्य च MBh. 12, 4975.

— प्रत्यव 2) प्रत्यहं प्रत्यवेक्षते नश्चरितमात्मनः prüfen Spr. 1848. — Vgl. प्रत्यवेक्षणं fgg.

— समव 1) R. 6, 17. — 2) न च कश्चित्कृते कार्ये कर्तारं समवेक्षते sich kümmern um Spr. 3603. — Vgl. समवेक्षण.

— उद् 2) उदीक्षत् partic. Būg. P. 11, 30, 44. — caus. zusehen, warten: कौषिककालमुदीक्ष्य R. 7, 37, 3, 2.

— उप 5) तैः म उपेक्षते Spr. 4487. एतदुपेक्षितम् MBh. 3, 746, 0. पः कार्यमुपेक्षते vernachlässigen R. ed. Bomb. 6, 6, 10. 7, 84, 14. अतीव गुण-
संयतो न ज्ञातु विनयान्वितः । सुसूक्ष्ममपि भूतानामुपमर्दमुपेक्षते ॥ dulden, leiden Spr. 3414.

— निम्, तिर्यङ्मुखो नग्रामनिरिक्षन् Būg. P. 10, 63, 21. Auch vom aspectus planetarum VARĀH. BRH. S. 40, 2. 9. 104, 52. — Vgl. निरीक्षक fgg.

— संनिम् erblicken Būg. P. 10, 69, 14.

— परि PANĀT. II, 121 (Spr. 4329): कार्यद्वैरो परीक्ष्यते so v. a. der Feind verräth sich durch seine Absichten. — caus. KĀM. NĪTRIS. 4, 27. — Vgl. परीक्षक fgg.

— प्र Z. 1 füge 1) vor प्र hinzu. — 1) प्रैनीत् HARIV. 9130, v. 1. für प्रैषीत्. शक्तिः काप्यपरिनीतास्ति स्वैरम् ununtersucht, unbekannt Spr. 3571. — Vgl. प्रैक्षक u. s. w.

— उत्प्र 2) lies zurückdenken st. gewahr werden. — 3) uneigentlich —, bildlich (ein Wort) gebrauchen, — (Etwas) benennen SĀH. D. 292, 3. 7. 21. शशीत्युत्प्रेक्ष्य तन्वङ्गि बन्मुखं बन्मुखाशया । इन्द्रमप्यनुधावामि KĀVĀD. 2, 25. — Vgl. उत्प्रेक्षणं fgg.

— विप्र betrachten (?) KATHĀS. 72, 53.

— संप्र 2) MBh. 3, 7070. Spr. 3482. 3951. — Vgl. संप्रेक्षक.

— प्राति 1) erblicken: पुमान्वा यदि वा कान्ता यस्य रूपं प्रतीक्ष्य किं । शिरः कम्पयते तस्य सुहृदं तद्विधीयते ॥ PRASAṅGĀBH. 12, 6. — 2) प्रतीक्षस्व कानिचिद्दिनानि DAÇAK. in BENF. Chr. 181, 15. प्रत्यासन्नानपि सकृद्यान-
प्रतीक्षमाणाः 201, 1. न व्याधयो नापि यमः प्राप्तं श्रेयः प्रतीक्षते Spr. 4356. LA. (II) 89, 32. प्रतीक्षत् Būg. P. 10, 62, 11. प्रत्यैक्षन् 71, 20. — Vgl. प्रतीक्ष fgg.

— वि 1) partic. वीक्षत् Būg. P. 10, 47, 57. वीक्षतस्ते vor deinen Augen 77, 26. वीक्षती betrachtend 60, 33. Auch vom aspectus planetarum VA-
RĀH. BRH. S. 40, 13. 42, 14. वीक्षित n. Blick R. 6, 11, v. 1. — 2) durch-
sehen so v. a. lesen, studiren VARĀH. BRH. S. 31, 44. — Vgl. वीक्षणं u. s. w.

— अभिवि 1) R. 3, 33, 62. — 3) richtig अभिवीक्षते ed. Bomb.

— सम् 1) ĀÇV. GRHJ. 1, 15 (1, 15, 8) gehört zu 2): अभिवादनोयं च म-
मीक्षते auch einen Begrüßungsnamen denke er aus. — 3) समीक्ष्य च म-
मारम्भः nach reiflicher Ueberlegung Spr. 3769. — Vgl. समीक्षा.

— अभिसम् 3) Z. 2. fg. streiche pass.: und (sic), trenne तु von ऽभिस-
मीक्ष्य und lies Z. 3 17, 15 st. 17, 14.

— प्रसम् lauern auf Būg. P. 10, 16, 25.

— प्रतिक्षम् ansharren (= जीव् Schol.) Būg. P. 11, 13, 37. — Vgl. प्रतिक्षमाक्षण.

ईक्ष 1) adj. sehend, blickend; s. तिर्यगीक्ष. — 2) Masche: लुक्षेत् (बाल) Spr. 3999. ed. Bomb. des MBh. an beiden Stellen लुक्षत्.

ईक्षक GOBH. 2, 2, 13.

ईक्षण 1) पावदोक्षणम् einen Augenblick Būg. P. 11, 24, 19.

ईक्षणोक्त m. = ईक्षणिका (aus metrischen Rücksichten) VARĀH. BRH. S. 86, 32.

ईक्षणोप्य adj. zu sehen, sichtbar: किं संगमेन तनयो यदि नेत्रणीयः uozu der Beischlaf, wenn man keinen Sohn zu sehen bekommt? Spr. 2791.

ईक्षा füge hinzu Blick; Anblick, Betrachtung und Būg. P. 10, 15, 50. 38, 11. 70, 43. 83, 2. 86, 52. 56. 44, 7, 44. 11, 13. 22, 18. 25, 2. 29, 42. 12, 6, 70.

ईक्षन् ein Auge habend für Etwas, sich kümmern um: परार्थीक्षन् (Conj.) Spr. 1212.

ईक्ष्णु mit प्र Spr. 1971. 2297. 2921. — caus.: वायुः प्रेक्ष्यतु ÇĀṆKH. ÇR. 17, 16, 7. ऊर्णापुं गन्धर्वमप्सरसो मध्ये प्रेक्ष्यमाणम् PANĀV. BR. 12, 11, 10.

— वि caus. schaukeln: व्यैङ्ग्यताम् (so die Hdschr., vgl. वीङ्गित TBh. 1, 1, 9, 6 im Text und वीङ्गित im Comm.) du. PANĀV. BR. 14, 6, 10.

ईक्ष्णु (von ईक्ष्) n. das Schaukeln: प्रेक्ष्णु Būg. P. 10, 44, 15.

ईक्ष् in Bewegung setzen, treiben.

— अघ med. wegtreiben RV. 5, 48, 2. 6, 64, 3.

— सम् med. zusammenreiben: यूथेवाप्सु समीक्षमानः RV. 6, 29, 5. = सम्यग्यञ्जन् SĀH.

ईङ् ist eine Nebenform zu इप्, wie पीङ् zu पिप्, मीङ् (vgl. मीङ्म्) und मीन् zu मिप्, मीङ् zu मर्ष. 1) preisen: गद्गर्षितलेल्या Būg. P. 10, 13, 64.

— 2) ertönen lassen: ईडितवेणु Būg. P. 10, 33, 16. ईडित = वादित Schol.; vielleicht fehlerhaft für ईरित. — caus. preisen: गीर्षिर्षणमैड-